

जिल्हा परिषद शिक्षक जिल्हातर्गत बदली
विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग -२ मधील
शिक्षकांचा अर्ज भरण्यासाठी सेवा कालावधी.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: जिपब ४८१९/प्र.क्र.१९६/ आस्था १४
२१ मर्झबान पथ, फोर्ट
मंत्रालय, मुंबई ४०० ००१
तारीख: २१/०२/२०१९

प्रस्तावना :-

राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या त्यांच्या सोयीनुसार मानवी हस्तक्षेपविरहित पारदर्शी जिल्हातर्गत बदल्या करण्याकरिता दिनांक २७.२.२०१७ चा शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार संबंधित शिक्षकांच्या बदल्या संगणकीय प्रणालीवर करण्यात आल्या आहेत. या धोरणामध्ये शिक्षकांच्या बदल्या होण्याकरिता त्यांचे चार संवर्ग करण्यात आले असून, ते पुढीलप्रमाणे आहेत.

- १) विशेष संवर्ग भाग - १
- २) विशेष संवर्ग भाग - २
- ३) बदली अधिकार प्राप्त शिक्षक
- ४) बदलीस पात्र शिक्षक

२. वरीलप्रमाणे जे चार संवर्ग निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये विशेष संवर्ग भाग -१ व विशेष संवर्ग भाग -२ मध्ये येणाऱ्या शिक्षकांना त्यांचे बदलीचे अर्ज भरण्यासाठी सेवेच्या कालावधीची अट नाही.

३. वरील संवर्गात मोडणाऱ्या विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २ यामध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हातर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवेची अट वा कालावधी विचारात घेतला जात नाही. म्हणूनच त्यांना विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २ असा दर्जा दिलेला आहे. असे असतानाही काही जिल्हा परिषदांनी शिक्षकांना विशेष संवर्ग भाग २ मध्ये अर्ज भरताना १० वर्षांची सेवा झाली नाही, या कारणाखाली निलंबित केलेले आहे, जे चुकीचे आहे. अशाप्रकारे अन्य जिल्हा परिषदांकडून चुकीच्या पध्दतीने कारवाई होवू नये यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.

१) जिल्हातर्गत बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना अर्ज भरताना त्यांची किती वर्षांची सेवा झाली आहे, ही बाब विचारात घेणे आवश्यक नाही. या संवर्गात येणाऱ्या शिक्षकांना अर्ज भरताना सेवेच्या कालावधीची अट लागू नाही.

२) ज्या जिल्हा परिषदांनी विशेष संवर्ग १ व विशेष संवर्ग २ मध्ये येणाऱ्या शिक्षकांवर त्यांची १० वर्षांची सेवा झाली नाही, व विशेष संवर्ग १ व विशेष संवर्ग २ मध्ये अर्ज भरलेले आहेत, म्हणून त्यांच्याविरुद्ध कारवाई केलेली आहे, अशा शिक्षकांविरुद्धची कारवाई तात्काळ रद्द करण्यात यावी. व त्यांची झालेली बदली रद्द केली असल्यास, त्यांना पूर्ववत त्या शाळेवर पदस्थापना द्यावी.

- ३) चुकीच्या पध्दतीने जाणीवपूर्वक फसवणूकीच्या उद्देशाने जिल्हा परिषद शिक्षकांनी अर्ज भरलेले असल्यास, त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत यापूर्वी शासनाने दिलेले आदेश कायम आहेत.
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201902211546239720 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रियदर्शन शं.कांबळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) मा.राज्यपाल महोदय यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
- ३) मा.मंत्री/मा.राज्यमंत्री ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
- ४) मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ५) सर्व सन्माननीय विधानसभा सदस्य/विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ६) मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई
- ७) सर्व अपरमुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- १०) उपायुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व विभाग)
- ११) माहिती व जनसंपर्क संचालनालय यांना प्रसिध्दीसाठी अग्रेषित.
- १२) सर्व कार्यासने, ग्रामविकास विभाग,
- १३) निवड नस्ती कार्या क्र.आस्था-१४, ग्रामविकास विभाग, मुंबई-३२